



## MOIL LIMITED

(A Government of India Enterprise)  
Regd. Off.: MOIL Bhawan, 1A Katol Road,  
NAGPUR – 440 013

Website: www.moil.nic.in, E-Mail ID: compliance@moil.nci.in, Ph.: 0712- 2806182, Fax: 0712-2591661, CIN: L99999MH1962GOI012398

CS/NSE-BSE/2021-22/194

Date: 06.12.2021

To,  
The GM (Listing),  
National Stock Exchange of India Ltd,  
Exchange Plaza, Plot No.C-1, G Block,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400053

To,  
Listing Department  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai- 400001

**Subject: Submission of notice for attention of Equity Shareholders of the Company in respect of transfer of Equity share to Investor Education and Protection Fund (IEPF) Account**

Dear Sir,

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015, we hereby enclose copies of the notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on 6<sup>th</sup> December 2021 in the following newspapers in accordance with the requirement of section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016

1. The Economic Times (English)
2. Navbharat Nagpur (Hindi)
3. Navarashtra Nagpur (Marathi)

This is for your kind information and record

Thanking you,

Yours faithfully,

For **MOIL LIMITED**



(N.D.Pandey)

Company Secretary & Compliance Officer




# Federal Bank Sells Chenani Nashri Tunnelway Loan at 25% Discount

Lender said to have sold loan to Ares SSG Capital-backed ARC

Sangita.Mehta  
@timesgroup.com

## Out of the Tunnel

Lender sold loan after road asset's owner, ITNL, failed to close deal it signed with Cube Highway to sell CNTL



Bank recovered nearly 75 paise on a rupee by selling its ₹212.63-cr loan to ACRE

Transaction closed early this week

ans of ₹4,765 crore, according to a document seen by ET. An income of ₹700 crore through annuity by the company was distributed to lenders early this year.

**Mumbai:** Federal Bank has sold its loan exposure in Chenani Nashri Tunnelway (CNTL) to an Ares SSG Capital-backed asset reconstruction company at a discount of 25%, people with knowledge of the matter said. The Kerala-based lender sold the loan after the road asset's owner, IL&FS Transportation Network (ITNL), failed to close a deal it signed almost a year ago with I Square Capital-backed Cube Highway to sell CNTL.

Federal Bank recovered nearly 75 paise on a rupee by selling its ₹212.63-crore loan to Assets Care & Reconstruction Enterprise (ACRE), the people said. The transaction closed early this week, one of them said. Cube Highways had offered

₹3,900 crore, implying a recovery of nearly 82% for lenders. But the long stop date of the agreement lapsed on August 30 this year, which prompted the private bank to consider an out-of-court resolution.

Cube Highways had offered 100% recovery of loans for secured creditors and a 40% recovery for unsecured creditors, the second person said.

Federal Bank and ACRE did not respond to requests by ET for comment.

Chenani Nashri Tunnelway, now renamed Dr Syama Prasad Mookerjee Tunnel, is India's longest at 9.28 km and is located on National Highway 44. It reduces the travel distance between Jammu and Kashmir by 30 km. The tunnel was ope-

ned for the public to use in March 2017 and has since been receiving a semi-annual annuity from the National Highway Authority of India (NHAI) of ₹635 crore. State-run NHAI has awarded ITNL a semi-annual annuity until 2037.

The project cost of CNTL was pegged at ₹5,454 crore, of which ITNL infused equity of ₹372 crore and banks provided lo-

**FOR SALE**  
PRIME INDUSTRIAL LAND & BUILDING & FIBRE DYEING M/C AT GIDC SARIGAM DISTT VALSAD (GUJ)  
Plot Area-3000 SQ Mtr, Main Factory Building Constructed in 2006, RCC Building of- 5100 SQF & Shed of-16102 SQF. Transformer 500 KVA with HT Panel ETP PLANT Capacity- 300 KLD. Water Inlet - 225 KLD /Day. Water Outlet - 250 KLD /Day. Thermax Boiler-3.0 Ton with Chimney and Bag filter, Dalal make Dyeing M/C-200 Kgs- 3 Nos, Hydro Extractor-200 Kgs-2 & 600 Kgs-1, Monga RF Drier 85 KW-1, Wet fibre opener-2 Nos.  
**CONTACT: 99989 59007**

**IIM Kozhikode Announces Fully Funded Ph.D. Programme Admissions 2022**  
Online Applications are invited for Admission to the 16<sup>th</sup> Batch of PhD in Management  
For details and online application, Visit: [www.iimk.ac.in/dpm](http://www.iimk.ac.in/dpm)  
Last date for submission of application is **January 25, 2022**  
For queries, please contact:  
Email: [fpm@iimk.ac.in](mailto:fpm@iimk.ac.in) | Tel: 0495 2809381, 2809380

**SALE NOTICE**  
**M/S SRI GANGADHARA STEELS LIMITED**  
(In Liquidation)  
# Sri Someswara Nilayam, 1st Floor, H.No.6-3-841/46 (SRT 45), CIB Colony, Ameerpet, Hyderabad, TG- 500016, IN.

**E-AUCTION**  
UNDER INSOLVENCY & BANKRUPTCY CODE, 2016  
Sale of the Company M/s. Sri Gangadhara Steels Limited (in Liquidation) as a going concern by the Liquidator, Kalpana G, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench vide order dated 11<sup>th</sup> December, 2018.  
Interested bidders may refer to the details of the Auction in COMPLETE E-AUCTION PROCESS DOCUMENT uploaded on E-auction website on [www.foreclosureindia.com](http://www.foreclosureindia.com) or [www.bankauctions.in](http://www.bankauctions.in). The Sale will be done through the E-Auction platform (With unlimited extension of 10 mins each): [www.foreclosureindia.com](http://www.foreclosureindia.com) or [www.bankauctions.in](http://www.bankauctions.in).

Description	Manner of Sale	Inspection Date	Date and Time of Auction	Reserve Price (INR)	EMD Amount & Documents	Bid Incremental value
Company as a whole	As going concern	On or before 18 <sup>th</sup> December, 2021	22 <sup>nd</sup> December, 2021 11.00 AM to 1.00 PM	Rs. 16.24 Crs	submission deadline Rs.1.62 Crs On or before 18 <sup>th</sup> December, 2021	Rs. 0.25 Crs

1.EMD can be deposited either by remittance into the account or through Demand Draft.  
2.E-auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS BASIS" only.  
3.Interested applicants may refer to the COMPLETE E-AUCTION PROCESS DOCUMENT available on [www.foreclosureindia.com](http://www.foreclosureindia.com) or [www.bankauctions.in](http://www.bankauctions.in) or email to the Liquidator.  
4.The Liquidator has right to accept or cancel or extend or modify etc. any terms and conditions of E-auction at any time. He has right to reject any of the bids without giving any reasons.  
For E-Auction details, contact Mr. Subba Rao, Phone No. 814200061, Email: [subbarao@bankauctions.in](mailto:subbarao@bankauctions.in) or Liquidator. Interested bidders are requested to visit the above-mentioned websites and submit a bid.

Date: 06/12/2021  
Place: Hyderabad  
M/s. Sri Gangadhara Steels Limited  
(BBI) Reg. No.:BBI/PA-001/1P-P00756/2017-18/11288  
Email ID:[kalpanagonugunta1@gmail.com](mailto:kalpanagonugunta1@gmail.com), Contact No.:91 + 9962568858

**MOIL LIMITED**  
(Formerly Manganese Ore (India) Ltd.)  
(A Government of India Enterprise)  
"MOIL BHAWAN", 1-A, Katol Road, Nagpur - 440 013  
CIN:L99999MH1962GOI012398  
Website: [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in), E-Mail ID: [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in), Ph.: 0712- 2806182, Fax: 0712-2591661

**Notice to Shareholders For Transfer of Shares to the Investor Education & Protection Fund (IEPF) Account**  
In terms of requirement of Section 124(6) of Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF demat account of the IEPF authority.  
A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years from Interim Dividend 2014-15 onwards and the shares are liable to be transferred to the IEPF authority, is displayed on the website of the Company [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in).  
The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF authority as per the said Rules. Shareholders are requested to forward the requisite documents, as mentioned in said communication, to the Company's Registrar and Share Transfer Agent, to claim the shares and unclaimed dividend amount(s). In the absence of any receipt of a valid claim by 15<sup>th</sup> February, 2022 from the shareholders, the Company would be transferring the said shares and dividend to IEPF authority in accordance with the requirement of said rules without further notice.  
The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may note that upon such transfer the original share certificate(s) lying with them will stand automatically cancelled and deemed non-negotiable. The company would be issuing new share certificate(s) in lieu of such original share certificate(s) for transfer the same to IEPF authority.  
Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF authority, for which details are available at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in)  
For any information / clarification in this matter, concerned shareholder may write to the company at [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in) or contact the company's Registrar and Share Transfer Agent- Bigshare Services Pvt. Ltd. Bharat Tin Works Building, 1<sup>st</sup> Floor Opp. Vasant Oasis, Makwana Road Marol, Andheri East Mumbai 400059 - Maharashtra. Tel: 022 62638200, E-mail: <http://www.bigshareonline.com/Contact.aspx>

Place: Nagpur  
Date : 05.12.2021

For MOIL LIMITED  
(Nearaj Dutt Pandey)  
Company Secretary

◆ (एक काम देश के नाम) ◆  
◆ MOIL - Adding Strength to Steel ◆



Government of Maharashtra





रूप है. अल्ट्राटेक में उसके 1.21% 2,583 करोड़ रूपय है. जबकि एस्सेल के हिस्से का मूल्य कुछ सौ करोड़ है. एक मूल्यांकन के चलते अब पिलानी के प्रवेशक आकर्षित होने लगे हैं.

जैसे संचुरी कंसट्रक्शंस, ग्रासिम, हिंडालको, अल्ट्राटेक सीमेंट, वोडाफोन आइडिया, केसराम आदि के इक्विटी शेयरों में उल्लेखनीय निवेश है. इनमें प्रमोटर के रूप में वर्गीकृत है. इसलिए एक बेहतरीन लॉन्ग टर्म निवेश कहा जा सकता है.

लिए एक सुव्यवधानक रूपरखा तैयार करने से संबंधित है. प्रवधान भी है.

लिए भारतीय मंत्रों पर बिटकवाइन, इथेरियम, टैथर या अन्य किसी भी क्रिप्टोकॉरेसी में निवेश अथवा ट्रेडिंग से हुई कमाई का खुलासा करना जरूरी हो जाएगा.

था कि कुपोषण की समस्या को दूर करने के लिए सरकार विभिन्न योजनाओं के माध्यम से पोषक तत्वों से युक्त चावल की आपूर्ति करेगी.

**NAVBHARAT-06.12.2021**

## जे जारी किए आंकड़े सड़क से अधिक रिटर्न दाखिल



रही है. वित्त मंत्रालय ने कहा कि आयकर विभाग सभी करदाताओं से आग्रह करता है कि वे अपने फॉर्म 26 एएस और वार्षिक सूचना ब्योरे (एआईएस) को ई-रिटर्न दाखिल करने के पोर्टल के जरिये देखें, जिससे उन्हें पता चल सकेगा कि स्रोत पर कर कटौती (टीडीएस) और कर भुगतान से आकलन वर्ष 2021-22 के लिए दाखिल रिटर्न का आंकड़ा 3.03 करोड़ पर पहुंच गया है.

## भा समिति की बैठक



तिमाही में राजभाषा हिंदी के प्रयोग की स्थिति की समीक्षा की गई. मनोज कुमार के विंब का प्रतिबिंब काव्य संग्रह का विमोचन किया गया. वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से आयोजित बैठक में वेकोलि के सभी क्षेत्रों के क्षेत्रीय महाप्रबंधक, वेकोलि मुख्यालय के विभागाध्यक्ष, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक, राजभाषा नोडल अधिकारी ऑनलाइन उपस्थित रहे.

## ट गेहूं में मांग

में हल्का सुधार- तुअर में सुधार से दलहनों में सुधार रहा, तुअर दाल फटके होलसेल में 9,100-1, फोड़ 8,200-9,000, मूंग मोगर बेस्ट 10-11,050, मीडियम 8,000-9,200, उड़दमोगर 12,000 तक भाव रहे. मसूर दाल में भाव 9,600-10,000 तक भाव रहे. बटाना दाल 6,600-7,000, लाख लाखों डाल में भाव 5,600-5,800 तक रहे. दालिया में 8,000-9,000 तक भाव रहे. में बेस्ट मालों की मांग- बेस्ट गेहूं में उटाव रहा, बीट 2,600-4,200, लोकवन 2,400-2,750, 2,450-2,700, मिल क्वालिटी गेहूं में 2,100-2,300 तक भाव रहे. चावल स्वर्णा 2,500-2,900, 3,200-4,000, जयश्रीराम 4,600-5,600, 6,000-6,700, बासमती 4,800-12,500 तक भाव रहे. कनकी में 2,400-4,200 तक भाव रहे. तला 3,400-4,400, जाड़ा 3,250-4,250, लोथ 240-425 तक भाव रहे.

साप्ताहिकी बाजार समीक्षा  
- प्रताप ए. मोटवानी

## अल्का उपाध्याय एनएचएआई की चेयरमैन नियुक्त

दिल्ली, एजेंसियां. केंद्र सरकार ने नौकरशाही में बड़ा फेरबदल करते हुए भारतीय प्रशासनिक सेवा (आईएएस) की वरिष्ठ अधिकारी अल्का उपाध्याय को भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) का चेयरमैन नियुक्त किया. उपाध्याय मध्य प्रदेश कैडर की 1990 बैच की आईएएस अधिकारी हैं और वर्तमान में ग्रामीण विकास विभाग में अतिरिक्त सचिव हैं.

**कार्यालय कार्यपालन अभियंता,  
लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड,  
गरियाबंद छत्तीसगढ़**

**eegar-phe-cg@nic.in**

**निविदा निरस्त करने बाबत**

एकीकृत पंजीकृत प्रणाली अंतर्गत सक्षम श्रेणी में पंजीकृत एजेंसी/ठेकेदारों से ऑनलाईन निविदा ग्राम अन्दोरा सि.टे.नं. 86072, ग्राम तावरबाहरा सि.टे.नं. 86073 जी क्रमांक G 64885/ दिनांक 31.10.2021 एवं ग्राम धवलपुर सि.टे.नं. 86075 जी क्रमांक G 64884 दिनांक 01.11.2021 नल जलप्रदाय योजना का रेट्रोफिटिंग कार्य हेतु इस कार्यालय द्वारा निविदा आमंत्रित की गई थी. जिसे अपरिहार्य कारणों से निरस्त किया जाता है एवं शीघ्र ही पुनः उक्त ग्रामों में रेट्रोफिटिंग कार्य हेतु ऑनलाईन निविदा आमंत्रित की जावेगी.

**कार्यपालन अभियंता  
लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड,  
गरियाबंद ( छ.ग. )**

G- 65575/6

**मॉयल लिमिटेड**  
(भापत सरकार का उपक्रम)  
'मॉयल भवन', 1-ए, काटोल रोड, नागपुर-440 013.  
CIN:L99999MH1962GOI012398

वेबसाइट: www.moil.nic.in, ई-मेल आयडी: investors@moil.nic.in फोन: 0712-2806282, फॅक्स: 07122591681

**इन्वेस्टर एन्वुकेशन अॅन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटमध्ये शेयर्स चे हस्तांतरण साठी कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 124(6) नुसार इन्वेस्टर एन्वुकेशन अॅन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अर्चॉरिटी (अकॉर्डिंग, ऑडिट, ट्रॉसफर अॅन्ड रिफंड) नियम, 2016 (नियम) सह वाचत्या जाणाऱ्या कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 124(6) च्या आवश्यकतेनुसार, ज्या शेअर्सवर लागूपाठ सात वर्षांच्या अवचीत लागामांश दिलेले नाही किंवा एक दाखिलेले नाही, अशा शेअर्सला केंद्र सरकार द्वारे स्थापित आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरणाची कंपनी ला आवश्यकता आहे. ज्यांनी 2014-15 अंतर्गत लागामांश पासून लागूपाठ सात वर्षांत लागामांश, रोख रकमेत बदल (encash) केले नाही, ते शेअर्स आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरण करण्यासाठी पात्र आहेत, अशा शेअरधारकांची सूची, कंपनी ची वेबसाईट [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in) वर प्रदर्शित केलेली आहे.**

उक्त नियमानुसार, ज्यांचे शेअर्स आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरण करण्यासाठी पात्र आहेत, अशा शेअरधारकांना कंपनीने प्रत्यक्ष सूचना दिली आहे. शेअर्सचे दावे, हक न दाखविलेले लागामांश रकमेकरिता, कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रॉसफर एजेंट ला उक्त सूचनेत दर्शविल्यानुसार, शेअरधारकांना आवश्यक दस्तावेज जमा करण्याचे अनुरोध आहे. शेअरधारकांद्वारे 15 फरवरी 2022 पर्यंत कोणतीही वैध दावा न मिळाल्यास, कंपनी द्वारे उक्त नियमाच्या आवश्यकतेनुसार कोणतीही सूचना दिल्या विना, उक्त शेअर्सचे आणि लागामांश आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरण करण्यात येईल.

भौतिक स्वरूपित शेअर धारण करणाऱ्या शेअरधारकांनी आणि ज्यांचे शेअर आयईपीएफ अर्चॉरिटी कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहे त्यांचे नोंद घ्यावी की एसे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांच्या कडे असलेली मूळ शेअर सर्टिफिकेट असांपात्र राहू होईल आणि व्यवहार करण्यासाठी पात्र राहणार नाही. आयईपीएफ अर्चॉरिटी कडे हस्तांतरण करण्यासाठी कंपनी अशा मूळ शेअर सर्टिफिकेट च्या ऐवजी नवीन शेअर सर्टिफिकेट मिंट करेल. उक्त नियमानुसार जे शेअर्स आणि हक न दाखविलेली लागामांशी रकम आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित झाली आहे, त्या संदर्भात कोणत्याही दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. शेअरधारक आयईपीएफ अर्चॉरिटी कडून लागामांशहक हस्तांतरित शेअर्सवर दावा करू शकतात, ज्यासाठी [www.jepf.gov.in](http://www.jepf.gov.in) वर तपशील उपलब्ध आहे.

या विषयात कोणत्याही माहिती / स्पष्टीकरणासाठी, संबंधित शेअरधारक कंपनीला [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in) मध्ये लिहू शकतात किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रॉसफर एजेंट - विंगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. भास्त टिन बवर्स विल्डिंग, पहिला मजला, वसंत ओएफिस समोर, मकवाना रोड, मरोल, अंबेरी पूर्व, मुंबई-400 059, महाराष्ट्र, टेलिफोन : 022-62638200 व <http://www.bigshareonline.com/contact.aspx> वर संपर्क करू शकतात.

स्थळ : नागपुर  
दिनांक : 05.12.2021

तर्फे मॉयल लिमिटेड  
(नैसर्ग दत्त पाण्डेय)  
कंपनी सचिव

• हर एक काम, देश के नाम •  
• मॉयल-इस्पात को शक्तिशाली बनाए •

कार्मिक मंत्रालय ने एक आदेश में कहा कि बंदरगाह, पोत परिवहन और जलमार्ग मंत्रालय में अतिरिक्त सचिव संजय बंदोपाध्याय को भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण का चेयरमैन बनाया गया है. इसके अलावा स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय के अतिरिक्त सचिव और वित्तीय सलाहकार धर्मेन्द्र एस गंगवार अब सीमा प्रबंधन विभाग के सचिव होंगे.

**कार्यालय कार्यपालन अभियंता,  
लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड बीजापुर ( छ.ग. )  
( जल जीवन मिशन )**

**ई-प्रोक्योरमेंट निविदा सूचना**

एकीकृत पंजीयन प्रणाली के अंतर्गत निर्धारित श्रेणी डी या उच्च श्रेणी में पंजीकृत ठेकेदारों से निविदा क्रमांक 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97 दिनांक 30.11.2021 सिस्टम नंबर 87914, 87915, 87916, 87917, 87918, 87919, 87920, 87921, के लिए e-procurement (Online) निविदा आमंत्रित की जाती है. निविदाएँ डाउनलोड करने की अंतिम तिथि 20.12.2021 है. निविदाओं की कुल लागत रू. 357.10 लाख है.

उपरोक्त निर्माण कार्यों की निविदा की सामान्य शर्तें, धरोहर राशि, विस्तृत निविदा विज्ञप्ति, निविदा दस्तावेज व अन्य जानकारी ई-प्रोक्योरमेंट वेब पोर्टल <https://eproc.cgstate.gov.in> से दिनांक 03.12.2021 से डाउनलोड की जा सकती है.

**कार्यपालन अभियंता  
लोक स्वास्थ्य यांत्रिकी खण्ड  
बीजापुर**

G-65628/3

**OFFICE OF THE SUPERINTENDING  
ENGINEER  
PUBLIC WORKS DEPARTMENT,  
E/M CIRCLE, RAIPUR (C.G.)**

**e-Procurement Tender Notice**

Online tenders are invited on behalf of Governor of Chhattisgarh from contractors, Registered contractor class in "C" & above C.G. P.W.D For Form "A" (Percentage Rate Tender) in new Registration system (unified Registration system) for the following work :

NIT No.	Name of work	Probable amount of contract	Last date of bid submission
75/SE E/M/ 2021-22 (I Call) System Tender No. 87876	LT & HT line Shifting and Electrification work in Different places Under Ongoing & Proposed Work For PWD B&R Dn. No. 01, Raipur CG	Rs. 118.02 Lacs	22-12-2021
76/SE E/M/ 2021-22 (I Call) System Tender No. 87888	LT & HT line Shifting and Electrification work in Different places Under Ongoing & Proposed Work For PWD B&R Dn. No. 02 & 03, Raipur CG	Rs. 119.39 Lacs	22-12-2021
77/SE E/M/ 2021-22 (I Call) System Tender No. 87890	LT & HT line Shifting and Electrification work in Different places Under Ongoing & Proposed Work For PWD B&R Dn. Vidhansabha, Raipur CG	Rs 132.79 Lacs	22-12-2021

**Note :-** The tender documents can be downloaded from the web-portal <http://eproc.cgstate.gov.in>. Only those contractors/bidders, interested in bidding shall pay the tender document cost online.

**Superintending Engineer  
P.W.D., E/M Circle Raipur (C.G.)**

G- 65591/3



QUICK NEWS

ट्रकच्या बॅटरी चोरी

खापरखेडा (वा). उभ्या ट्रकची बॅटरी चोरी झाल्याची घटना स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 2 आमनगर चनकापूर येथे घडली. अतिक्रमणे पठाण (38) रा.वा.वॉर्ड क्रमांक 2 आमनगर चनकापूर हे केबी ट्रान्सपोर्टचे पार्टनरसिद्धे व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे 14 ट्रक आहेत. घटनेच्या दिवशी त्यांनी घराजवळील खुल्या जागेवर उभे करून ठेवलेल्या ट्रकमधून अज्ञात आरोपींनी बॅटरी चोरी केली.

महिलेला गंडविले

काटोल (वा). कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला तिच्या मोबाईल फोनवर प्राल झालेला ओटीपी मागितला आणि त्या ओटीपीच्या आधारे तिच्या बँक खात्यातून 50 हजार रुपयांची परस्पर उचल करून तिची फसवणूक करण्यात आली. ही घटना काटोल शहरात नुकतीच घडली. ज्या गजानन बोरेके असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

मागासवर्गीय शिक्षक संघटनेची मागणी

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून कार्यमुक्त करा

वाडी, वार्ताहर. शासनाने 1 डिसेंबरपर्यंत ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरु केले आहेत. परंतु अद्यापही अनेक शिक्षकांची सेवा कोरोना तपासणी केंद्र, लसीकरण केंद्र, निवडणुकीच्या कामात बौलडणुकीसाठी लागलेली आहे. त्या सर्व शिक्षकांना त्वरित इतर कामातून मुक्त करून शाळेवर मुक्त ठिकाणी पाठविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र जिल्हा परिषद

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मधेश्राम यांनी केली. बऱ्याच प्रवीणता असून सरकारने कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी ऑफलाईन वर्ग बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास खुंटलेला आहे. अशा वेळी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त मानसिकतेत आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन महत्त्वाचे असून त्यांना

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्क आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांची इतर विभागात असलेली सेवा त्वरित समाप्त करून अध्यापन कार्यासाठी मुक्त शाळेत पाठविण्यात यावे, अशी विनंती संघटनेने केली असून याबाबतचे निवेदन जि.शिक्षाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शासनस पाठविण्यात आले आहे.

चुरड्यासह ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात

मिरचीवर फुलकिडींचा प्रादुर्भाव



नागपूर येथील आनंदराव हिंगे व निनायक हिंगे यांनी प्रत्येकी दोन एकरात मिरचीची लागवड केली आहे. रामनाथ हिंगे यांनी सात, सारंग हिंगे व भऊराव हिंगे यांनी प्रत्येकी चार, श्रीचंद सातपुते यांनी एक तर जगन्नाथ गोलर यांनी तीन एकरात मिरचीची लागवड केली आहे. एकट्या मानापूर शिवावत 40 एकरात मिरचीची लागवड करण्यात आली आहे. महागड्या औषधांची फवारणी

करूनही मिरचीवरील या दोन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उतरून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर लढे यांनी या नुकसानग्रस्त प्रतिकूल वातावरणामुळे मानापूर, मसला, बारी, काचूवाही, बडेगाव यासह अन्य शेतशिवारातील मिरचीच्या पिकावर

दर कोसळले

रामटेक तालुक्यातील बहुतांश मिरची उत्पादकांनी मिरचीच्या पिकावर प्रतिएकर सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च केला आहे. बहुतेकांनी बंद तयार करून तसेच मलिंग पेरचा वापर करीत मिरचीची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी हिरच्या मिरचीची विक्री करतात. 15 दिवसांपूर्वी हिरच्या मिरचीची प्रतिकिलो 22 ते 30 रुपये भाव मिळायचा. हे दर गडगडले व आठ ते नऊ रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मिरची तोडण्याचा खर्च पाच ते सहा रुपये प्रतिकिलो येत असल्याची माहिती मिरची उत्पादकांनी दिली. मिरचीचे भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यात पाणी आले आहे.

या उपाययोजना करा

चुरडा व फुलकिडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पाहणी केली आहे व उपाययोजना सुचविल्या आहेत.



तकिया दरगाहमध्ये उर्स शरीफ उत्साहात

हिंगणा, वार्ताहर. पदाधिकारी सदर वसीम अहमद एमआयडीसीतील झोन चौक स्थित मुजावर, वाहिद मुजावर जाहिद यांचा 144 वा उर्स मुबारक उत्साहात साजरा करण्यात आला. 1 ते 3 डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान संदल शरीफ काढण्यात आला. उपस्थित शेकडो भाविकांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात आला. आयोजनाकरिता तकिया दरगाह इंदगाह जामा मस्जिद कमेटीचे

घरकुलांची कामे तत्काळ सुरु करा

कऱ्हाण, वार्ताहर. कऱ्हाण - पिंपरी शहरातील गरजू नागरिकांनी नगर परिषद कार्यालय येथे इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास मिळण्याकरिता अर्ज दाखल केले होते. परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ गरजू नागरिकांना मिळाला नसल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी नप मुख्याधिकारी यांना भेटून चर्चा करून तसेच एक निवेदन देऊन तात्काळ घरकुल आवास बांधकाम योजने सुरु करण्याची मागणी केली. 2018-19 या काळात शहरातील गरजू नागरिकांनी कऱ्हाण - पिंपरी नगरपरिषद कार्यालयात इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास

तिजोरीतून दागिने लंपास

खापरखेडा (वा). तिजोरीतून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 2 बिल्ड बिना वारेगाव येथे घडली. लख्मी हिरामन धरत (47) व त्यांचा मुलगा हे घरला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर अज्ञात आरोपीने रूममध्ये ठेवलेले लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतमध्ये ठेवलेल्या चावीने तिजोरीचा लॉक उघडून त्यामध्ये असलेले लहान तिजोरीचे लॉक उघडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 33,600 रुपयांचा मुद्देमाला पोल्सिंसीने केल्या 454, 380 भांडीव अन्ये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस नाईक दिपक रवतकर हे करीत आहे.

अध्यक्षांनी काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहोचविण्याचे व पक्षाला बळकटी देऊन पदाला न्याय देण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी

Advertisement for Forest Development Corporation of Maharashtra Limited, including contact details and a notice for E-Tendering.

Advertisement for Maital Limbited, featuring a portrait of a man and contact information.

श्रद्धा... एका आईची...

आई... बस झालं ना गं, किती करशील नामस्मरण ? देव देव करता करता आणि त्याच्या नावाने उपवास करता करता आज तुझी अवस्था बघ ना करशी झाली आहे... डॉक्टर आहे तुझा मुलगा, तुला काहीच गरज नाही आता आपल्या सुखासाठी देवळात जाऊन त्या दगडाला विनवणी करण्याची. सक्षम आहे मी तुला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला आनंदाने जगवण्यासाठी. बालपणी आमच्यासाठी तू खूप राबलीस... आता निवोत जग ना सुखाने उर्वरित आयुष्य, कशाला दगडाच्या मागे लागत आहे ? त्यावर त्याची आई नाराज न होता हसून तिने आपल्या मुलाला आपल्या जवळ बसायला लावले आणि त्याला म्हणू लागली... बाळा... कितीही मोठा झालास तरीपण तू कालही माझ्यासाठी माझा मुलगाच होता आणि माझा मुलगाच आहेस. मग मीसुद्धा माझ्या देवाची एक मुलगी आहे. मी तुझ्या संघर्षावेळी ज्याप्रमाणे त्यांना तुझ्या धैर्याशिवाय तिची विनवणी करून त्यांचे नामस्मरण करायची त्यावेळी माझ्या सर्वांगात चेतना निर्माण व्हायची आणि तुझ्यासाठी मी झटायची. यज्ञ करी कर्म माझे असेल तरी चैनय माझ्या देवामुळे प्राप्त व्हायचे. आज तुझे ध्येय प्राप्त झाले पण यामुळे माझं आणि माझ्या देवाचं नातं नाही संपलं. आई या दगडात देव आहे की नाही हे मला माहीत नाही. तू काळ माझ्यासाठी सर्वाकाही होती, आजही माझ्यासाठी तूच देव आहेस

लघुकथा

पाहिजे. सुख काय हे दुःख भोगल्याशिवाय कळत नाही. ... म्हणून मी आठवड्यातून एकदाचरी उपवास करत. त्यामुळे माझ्या मनाला शांती प्राप्त होते शिवाय माझ्या देवाचे नामस्मरण आणि काही पुण्य कर्मसुद्धा माझ्या हातून घडते. मॅडू रिकामा असला म्हणजे वाईट विचार येतातच. म्हणूनच मला यावर उपाय म्हणून माझ्या देवाचे नामस्मरण योग्य वाटते. कमी शक्ति असूनही आईचे एवढे प्रारंभ विचार पाहून विवेक अवाक झाला. त्याला यापुढे काय बोलावे. काही सुचना. शेवटी त्याने देवाला वंदन केले आणि म्हणू लागला. 'देवा... ! खर्च खूप भायल्यान आहे मी. माझ्या आईसारखी आई क्वचितच कधीतरी जन्माला येत असेल. मला गर्व आहे या गोष्टीचा की, मी यशोवस्तू आहे. एवढे बोलून विवेकाने पुन्हा आईचे चरण स्पर्श केले आणि आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी तयारी करू लागला. - अजय चव्हाण, ता.दारुका, जि.यवतमाळ मो. 8805836207

डाव लपडाव

उद्वेग करणाऱ्या दुनियादारीस आपण जाखत आहे तिच्या विभिन्न छटास जाणीवेने जाणत आहे... 1 कसे जागवे चौकटी जीवन जगास आत्मभान दैत आहे घडूनिया करी चुकूनही काही संस्कारी भान राखत आहे... 2 विश्वाससाच्या मैफिलीत गाफील राहोती आहे निर्दयतेच्या भाव प्रवाहात हळवे करुणभाव वाहोती आहे... 3 बेमेदद पणाच्या बाजारात सदाचर विकत आहे सत्यशिर खरं मागे पडते मी हेकेखोर खोट खपत आहे... 4 बेभरोप्याच्या जमाव्यात भरोसा कोण देत आहे डाव साधूनी फितूर झाली विकत व्यथी पळत लपत आहे... 5 - प्रज्ञेय, नागपूर मो. नं. 9225419409

शीतल मंद पहाट वारा...

शीतल मंद पहाट वारा, बोचरा जिवास पर हवास तो... स्पृशं तयाचा वाटे अद्भुत, वाटे माझा देवदूत तो... मीन-शांत मी निःशब्द जरासा, हाक प्रभुची अनुभवतो... हळुवार अलगद हात तयाचा, भासे माझ्यावरी फिरवी तो... रंग निशेचा काळा-सावळा, चक्क चांदणे शिरावरी... अनंत रुपे बघतो तयाची, असावी नावे कायतरी... दिसे चंद्रकोर तिही पश्चिमी, आकाशी मज भाव्यावरी... सक्तात पाहोते म्हादेव शंकर, प्रसन्न होतो माझ्यावरी... क्षणात क्षितिजावर पूर्व दिशेला, आभा सुंदर मज एक दिसे... लालगुलाबी कमलमन ते, पद्यासनी माझा देव वी... शालू सेनरी नेमूर आली, उषा रविची नारायणी ती... लक्ष्मीनारायण वाटे मजला, जोडी सुंदर- सुंदर ती... क्षणाक्षणाला बदलत जाई, रुप निसर्गां अनेक इथे... किशोर्देविकडे तोची दिसे मज, दर्शन होई जिथेतिये... आनंद पर्वणी अर्धितयी ती, सुचे न मज मी काय करू... रंगून जाई रंगात प्रभुच्या, गुंदांग एक वाटसर...

दाटले धुके

नभात दाटले धुके पण, पाऊस पडला नाही, येऊनही डोळ्यात अश्रू, कुणीच रडला नाही ! जिसे पहाता तिकडे, साम्राज्य हे धुव्याचे, तिकडे माणसाच्या पात्रा, माणूस पडला नाही ! कोरडाच राहीला कसा, ज्ञान गोंचा किनारा, भाष्या यौवनातही तुझा, ऋतू झडला नाही ! माझ्या ठेचे साठी मला, शहणा व्हावे लागले, म्हणुनी अवकाळी धोका, मला नडला नाही ! अभाय्याच्या परीघाला, छेदले ते वैभव कैसे, हावेपुढती समाधानाचा, मुकूट जडला नाही ! आंशे अश्रू साठी मला, सुचे न मज मी काय करू... हा प्रवास युगा युगाचा, असाच करपत आहे, कापला उभा आडवा, पण तडफडला नाही ! - राज वानखेडे, नागपूर मो. 9921620345

साहित्य आमंत्रित

लेखक, कवी, साहित्यिकांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या कविता, गीत, गझल, लघुकथा, व्यंग आदी साहित्य खालील पत्त्यावर पोस्ट किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत.

'साहित्य' -नवराष्ट्र, नवभारत धवन, छत्रपती चौक, वार्डा रोड, नागपूर, ई-मेल- sahty.navarashtra@gmail.com

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

पब्लिक नोटिस: या पब्लिक नोटिसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, श्री. सुधाकर चव्हाण यांनी...

हव्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाउंटमध्ये शेअर्सचे हस्तांतरण साठी कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 124(6) नुसार...